

महाराष्ट्र विधानसभा

दुसरे अधिवेशन, २०१६

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

मध्य नागपूर गांधीबाग (तहसील ठाणे), पाचपावली कोतवली, गणेशपेठ पोलिस स्टेशन तसेच पोलिस कर्मचा-यांच्या निवासस्थानांचा नवीनीकरणाचा प्रस्ताव

- (१) १०१३ (१५-०१-२०१५). श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मध्य नागपूर गांधीबाग (तहसील ठाणे), पाचपावली कोतवली, गणेशपेठ पोलिस स्टेशन तसेच पोलिस कर्मचा-यांच्या निवासस्थानांच्या नवीनीकरणाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबईला पाठविण्यात आलेला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, इंग्रजांच्या काळात बांधलेल्या कोतवाली ठाण्याची देखभाल पुरातत्व विभागावर सोपवली आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव तयार केला आहे काय,
- (४) असल्यास, सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने कोणती कार्यवाही करण्यात आली आहे,
- (५) नसल्यास, विलंबाचे कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०५-२०१६) :(१), (२), (३) व (४) नागपूर शहर पोलिस आयुक्तालयातील आस्थापनेवरील पोलीस स्टेशन तहसिल येथील गांधीबाग, पाचपावली, कोतवली व गणेशपेठ येथील निवासस्थानांची दुरुस्ती/डागडुजीची आवश्यकता आहे. या निवासस्थानांपैकी गांधीबाग व गणेशपेठ येथील निवासस्थानांची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आली आहे.

कोतवाली पोलीस स्टेशनच्या इमारतीची देखभाल पुरातत्व विभागाकडे सोपविण्यात आलेली नसून देखभाल व दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहेत.

जी निवासस्थाने दुरुस्ती योग्य नाहीत. तेथे सुधारित दरसूचीनुसार नवीन बांधकाम प्रस्ताव तयार करण्यात येतात.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

आदिवासी आयुक्त कार्यालय अमरावती मार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेसंदर्भात

(२) ११३५ (१५-०१-२०१५). श्री.रवि राणा (बडनेरा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आदिवासी आयुक्त कार्यालय अमरावती मार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक, लिपिक पदाचे लेखी परिक्षेदरम्यान अप्पर आयुक्त (ATC) श्री.वाळिंबे यांना लाच घेतांना पकडण्यात आले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर परिक्षा प्रक्रिया रद्द करून सदर अधिका-यांवर कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०४-२०१६) :(१) व (२) हे खरे नाही. तत्कालीन अपर आयुक्त श्री.भास्कर वाळिंबे यांना शिक्षक, लिपिक पदाच्या परिक्षे दरम्यान अटक करण्यात आलेली नसून त्यांना इमारत भाडेप्रकरणी लाच घेताना पकडण्यात आले आहे. त्यामुळे सदर भरती प्रक्रिया रद्द करण्याचा प्रश्न उद्भवला नाही.

(३) दिग्गस येथील आदिवासी विभागाला आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाकरिता भाड्याने दिलेल्या श्री.नारायण म्हात्रे यांच्या इमातरीचा भाडेप्रस्ताव आयुक्त, आदिवासी विकास नाशिक यांच्या कार्यालयास मंजूरसाठी पाठविण्याकरीता श्री.भास्कर वाळिंबे (भा.व.से.) तत्कालीन अपर आयुक्त, आदिवासी विकास यांनी रुपये २५,०००/- लाचेची मागणी करून ती कनिष्ठ लिपिकामार्फत स्विकारली असून त्यांचेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अंतर्गत फैजरपूरा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.३१७८/२०१ दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिसरात डंपिंग नसल्याबाबत

(३) ५३३० (०८-०४-२०१५). श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.नसीम खान (चांदिवली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिसरात डंपिंग नसल्याने कल्याण-डोंबिवली येथील कचराचा प्रश्न गंभीर होत असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेतील परिसरातील कचरा समस्या सोडविण्याबाबत शासनस्तरावरून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१०-०६-२०१६) :(१) होय, हे अंशतः खरे आहे.

(२) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिसरात कचरा समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालास "स्वच्छ भारत अभियान (नागरी)" अंतर्गत मान्यता देण्यात आली असून त्यास अनुसरून केंद्र व राज्य शासनाचा पहिल्या हप्त्याचा निधी म्हणून रुपये १९.१४१७ कोटी वितरीत करण्यात आले आहे.,

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे महानगरपालिकेतील वीज अटकाव यंत्रणेतील यंत्रसामुग्री खरेदीतील गैरव्यवहाराबाबत

(४) १३३७५ (०७-०४-२०१५). श्री.विजय काळे (शिवाजीनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे महानगरपालिकेने पालिकेच्या ४० इमारतींवर वीज अटकाव यंत्रणा उभारली असून सदर यंत्रणेसाठीच्या यंत्र सामुग्रीत गैरव्यवहार झाल्याने सदर खरेदीच्या चौकशीची मागणी, सामाजिक संस्थांनी माहे फेब्रुवारी, २०१५ वा त्या दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीअंती काय निदर्शनास आले व तदनुषंगाने कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०४-२०१६) :(१) पुणे महानगरपालिकेत संगनमताने निविदा प्रक्रिया राबवून सुमारे ५ कोटी ७० लाख रुपयांचा गैरव्यवहार करणारे ठेकेदार, अधिकारी व पदाधिकारी यांचेवर कारवाई करण्यासंदर्भात विजय कुंभार यांनी दिनांक ०५.०२.२०१५ रोजी पोलीस उपायुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचेकडे अर्ज केला आहे.

(२) व (३) प्रस्तुत प्रकरणी चौकशी सुरु आहे.

नगरपरिषद वणी हद्दीत येत असलेल्या कल्याण मंडपम सभागृहाचे बांधकामाबाबत

(५) १५३१० (०७-०४-२०१५). श्री.संजिवरेड्डी बोदकुरवार (वणी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वणी (जि.यवतमाळ) नगरपरिषदेच्या हद्दीत येत असलेल्या कल्याण मंडपम सभागृहाचे शासनाने करोड रुपये खर्च करून केलेले बांधकाम पूर्ण होऊन सहा ते सात वर्षे झाली असून सुध्दा इमारतीचा कोणताही उपयोग घेण्यात आलेला नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार कल्याण मंडपम सभागृहाचा उपयोग न करण्याची कारणे काय आहेत, तसेच सभागृहात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे, हे ही खरे आहे काय,

वि.स. १६३ (४)

- (३) असल्यास, कल्याण मंडपम सभागृहाच्या इमारतीचा उपयोग करण्याकरीता कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-०६-२०१६) :(१) व (२) नगरपरिषद वणीच्या हद्दीत येत असलेल्या कल्याण मंडपाच्या बांधकामाकरीता सद्यस्थितीत एकूण ६३.२४ लाख रुपये खर्च झाला आहे. सदर इमारतीचे कुंपण भिंतीचे काम सुरु असून इमारत दुरुस्तीचा कार्यादेश देण्याची प्रक्रिया नगरपरिषद स्तरावरून सुरु आहे. सदर इमारतीचे विद्युतीकरण करण्याकरीता अंदाजपत्रके मंजूरीसाठी सादर केली असल्याचे मुख्याधिकारी, नगरपरिषद वणी यांनी नमूद केले आहे.

सदर इमारतीमध्ये उपरोक्त सुविधा नसल्यामुळे इमारतीचा उपयोग घेतला नाही. ही बाब खरी आहे.

इमारतीचे विद्युतीकरण झाले नाही. व किरकोळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे. सदर सभागृह स्वच्छ केले असून बांधकामाचे किरकोळ काम सुरु असल्यामुळे काही प्रमाणात बांधकाम साहित्य, मटेरियल त्याठिकाणी आहे. ते वगळता सभागृहात घाणीचे साम्राज्य नाही.

(३) कुंपण भिंतीचे काम सुरु आहे. इमारत दुरुस्तीच्या निविदा मंजूर झाल्या असून कार्यादेश देण्याची कार्यवाही नगरपरिषद स्तरावरून सुरु आहे. विद्युतीकरण करण्यास अंदाजपत्रके तांत्रिक मंजूरीस सादर केली असल्याचे मुख्याधिकारी यांनी नमूद केले आहे.

(४) एकात्मिक शहर-+ विकास योजना निधीतून सदर खर्च करण्यास संचालक, नगर रचना, पुणे यांची प्रशासकीय मंजूरी प्राप्त झाल्यानंतर सदर काम त्वरीत पुर्ण करण्यात येईल. असे नगरपरिषदेच्या अहवालात नमूद आहे.

मुंबई पोलीस मुख्यालय व पोलीस रुग्णालयातील डॉक्टरांची सात पदे रिक्त असल्याबाबत

(६) १७९०८ (१२-०८-२०१५). श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई पोलीसांच्या आरोग्याच्या तक्रारीवर उपचार करण्यासाठी पोलीस मुख्यालय व पोलीस रुग्णालयातील डॉक्टरांची सात पदे रिक्त आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त पदे भरण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) असल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ.दीपक सावंत (०६-०४-२०१६) :(१) अंशतः खरे आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील मुंबई शहर व उपनगरातील पोलीस कार्यालयाशी संबंधित पोलीस दवाखाने / रुग्णालये, शवविच्छेदन केंद्रे, कारागृह इत्यादी

ठिकाणी वैद्यकीय अधिकारी गट-अ संवर्गाच्या एकूण ४१ मंजूर पदांपैकी ३८ पदे भरलेली असून ३ पदे रिक्त आहेत.

(२) उर्वरित रिक्त पदे नवीन नियुक्त्या व आगामी सर्वसाधारण बदल्यांच्या माध्यमातून भरण्याचे प्रयत्न आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**उरण (जि.रायगड) येथील बीपीसीएल प्रकल्पाजवळ गॅस टँकरखाली अनेक
टँकरचालक स्टोव्ह पेटवून जेवण बनवित असल्याबाबत**

(७) २१३५० (१२-०८-२०१५). श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.समीर कुणावार (हिंगणघाट) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उरण (जि.रायगड) येथील द्रोणागिरी नोडमधील भेंडखळ गाव ते बीपीसीएल या सिडकोच्या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात टँकर उभे केले जात असल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये बीपीसीएल प्रकल्प आहे या प्रकल्पात गॅस सिलिंडरमध्ये गॅस भरण्याचे काम करण्यात येते तसेच तेथे उभ्या असलेल्या गॅस टँकरखाली अनेक टँकरचालक स्टोव्ह पेटवून जेवण बनवित असतात त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अपघात टाळण्यासाठी उक्त प्रकरणी चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०३-२०१६) :(१) होय.

(२) होय.

(३) बीपीसीएल ते भेंडखळगाव दरम्यान सिडकोच्या दुतर्फा रस्त्यावर उभ्या असलेल्या टँकर चालकांवर उरण वाहतूक शाखेकडून मो.वा.का. कलम १२२/१७७ नुसार ५४ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून तडजोड शुल्क रु. ५,४००/- वसूल करण्यात आले आहे. सदर प्रकरणी कंपनीचे मॅनेजर यांना दक्षता घेणेबाबत उरण वाहतूक शाखेने कळविले असून अशी बाब निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना बीट अधिकारी/कर्मचारी व गस्तीच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात विनापरवाना सुरक्षा एजन्सीज कार्यरत असल्याबाबत

(८) २१९३७ (१२-०८-२०१५). श्री.राहुल कुल (दोंड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे शहरासह संपूर्ण राज्यात विनापरवाना सुरक्षा एजन्सीज कार्यरत असल्याची बाब माहे मे, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, पुणे शहरात नवलता ग्रुप व इतर सुरक्षा गार्ड संस्थांवर माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान कार्यवाही करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय निष्पन्न झाले व तदनंतर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१२-०४-२०१६) :(१) सन २०१० ते २०१५ या कालावधीत राज्यात एकूण १४६ विनापरवाना खाजगी सुरक्षा यंत्रणा आढळून आलेल्या आहेत.

(२) व (३) नवलता ग्रुप, पुणे यांनी नवीन खाजगी सुरक्षा अभिकरण परवाना मिळणेसाठी दि. १४.०७.२०१५ रोजी पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्याकडे अर्ज केलेला आहे तथापि सदर सुरक्षा एजन्सीला अद्यापी परवाना दिला नसल्याने कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

तथापि, चौकशीअंती राज्यात अन्य ठिकाणी १४६ विनापरवाना खाजगी सुरक्षा यंत्रणा अभिकरणे (विनियमन) अधिनियम, २००५ मधील तरतूदीप्रमाणे दंडात्मक कारवाई करणेत येऊन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील पोलीसांच्या वेतनातील तफावत दुर करण्याबाबत

(९) २२६७५ (१२-०८-२०१५). श्री.सुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात महसूल व पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यातील पदांच्या श्रेणी समान असून देखील सहाय्या वेतन आयोगानुसार पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना महसूल विभागापेक्षा कमी वेतन मिळत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, वेतनातील तफावत दुर करण्याकरिता कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०४-२०१६) :(१) पोलीस शिपाई ते सहायक पोलीस निरीक्षक या पदांशी महसूल विभागातील समकक्ष असलेल्या पदांच्या तुलनेत समतुल्य वेतनश्रेणी मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**वांद्रे (पूर्व) मुंबई येथील डॉ.बाबासाहेब आंबडेकर उद्यानामध्ये डॉ.बाबासाहेब
आंबडेकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याबाबत**

(१०) २६११२ (११-०८-२०१५). श्रीमती तृप्ती सावंत (वांद्रे पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहरातील वांद्रे (पूर्व) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ.बाबासाहेब आंबडेकर उद्यानामध्ये प. पूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक १० डिसेंबर, २०१३ आणि दिनांक १ जानेवारी, २०१४ रोजी मा.मुख्यमंत्री महोदयांकडे एका पत्राव्दारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी शासनाने कोणता निर्णय घेतला आहे व त्यानुषंगाने पुढे कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०४-२०१६) :(१) होय,

(२) व (३) शासन निर्णय दिनांक २.२.२००५ अनुसार पुतळा उभारण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीची शिफारस आवश्यक आहे. जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांनी त्यांच्या दि. ८.१२.२०१४ च्या पत्रान्वये मा.सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणामध्ये सार्वजनिक वापराच्या जागेत पुतळा उभारणेत येऊ नये असे निर्देश दिले असल्याने डॉ.बाबासाहेब आंबडेकर उद्यानामध्ये पुतळा बसविण्याचा प्रस्ताव सादर केलेला नाही असे कळविले आहे.

राज्यातील सुरक्षा रक्षकांच्या मागण्याबाबत

(११) २८५०० (२१-०१-२०१६). श्री.अनिल कदम (निफाड), अॅड.भीमराव धोंडे (आष्टी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाची स्थापना करण्यात आली असून सदर मंडळामार्फत भरती केलेले सुमारे अडीच हजार कर्मचारी कंत्राटी स्वरूपात कार्यरत असून त्यांना कमी वेतन देण्यात येते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर सुरक्षा रक्षकांनी मंडळात सामावून घेण्याच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे मोर्चा काढला होता, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, खासगी सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांसंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१२-०५-२०१६) :(१) हे खरे नाही.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या अधिनस्त असलेल्या सुरक्षा बलात २०६९ सुरक्षा रक्षक कंत्राटी स्वरूपात कार्यरत असून त्यांना संचालक मंडळाने निश्चित केलेल्या दराने त्यांना वेतन देण्यात येते.

(२) महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आघाडी या संघटनेच्या वतीने दि.२८.१०.२०१५ रोजी आझाद मैदान, मुंबई या ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळ, बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा (उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या नियंत्रणाखालील) यातील नोंदीत सुरक्षा रक्षकांना तुटपुजी पगारवाढ व थकीत वेतन या संदर्भात तसेच सुरक्षा रक्षक अधिनियम १९८१ च्या कायद्यामध्ये होऊ घातलेल्या बदलाला विरोध करण्यासाठी सदर मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

(३) उद्योग, उर्जा व कामगार विभागाकडून सुरक्षा रक्षक मंडळ, बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा या मंडळामधील नोंदीत सुरक्षा रक्षकांचे मूळ वेतन व इतर भत्ते मिळून रु. १,५२०/- इतकी वेतनवाढ लागू केलेली आहे. तसेच सुरक्षा रक्षक अधिनियम १९८१ मध्ये बदल करणेबाबत अद्याप शासनाने म्हणजेच उद्योग, उर्जा व कामगार विभागाने निर्णय घेतलेला नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मोरा बंदर ते मुंबई भाऊचा धक्का हा जलप्रवास
करणा-या प्रवाशांना होणा-या गैरसोईबाबत**

(१२) २८७१३ (२१-०१-२०१६). श्री.मनोहर भोईर (उरण), श्री.भरतशेठ गोगावले (महाड) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उरण परिसरातून मुंबईला जाण्यासाठी मोरा बंदर ते मुंबई भाऊचा धक्का हा जलप्रवास करणा-या प्रवाशांना जेटीवर नेहमी दुर्गंधी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसणे, वीज गायब होणे, पुरुष व स्त्रियांसाठी शौचालये नसणे अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने याबाबतच्या तक्रारी प्रवाशांनी माहे ऑगस्ट, २०१५ च्या सुमारास मोरा बंदर निरीक्षक यांच्याकडे केल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त तक्रारीनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०५-२०१६) :(१) व (२) हे खरे नाही. तथापि मोरा जेटीवर दुर्गंधी पसर नये म्हणून दररोज जेटीची पाणी मारून साफसाफाई करण्यात येते. प्रवाशांकरीता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व जेटीवर लाईट व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जेटीवर पुरुष व स्त्रियांकरीता शौचालयाची सुविधा उपलब्ध आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

अचलपूर विधानसभा मतदारसंघात शहीद स्मारकांच्या दुरुस्तीबाबत

(१३) २८९०५ (२०-०१-२०१६). श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अचलपूर विधानसभा मतदारसंघात शहीद स्मारकांच्या दुरुस्तीबाबत स्थानिक विधानसभा सदस्य, अचलपूर यांनी शासनाकडे दिनांक १५ जून, २०१५ रोजी पत्राद्वारे मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाकडून अमरावती जिल्ह्यातील दुरुस्तीजोग स्मारकांची माहिती मागविण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, जिल्हाधिकारी अमरावती यांचेकडून याबाबतचा अहवाल शासनास प्राप्त झाला आहे काय,

(४) तसेच दिनांक २४ फेब्रुवारी, २००६ च्या शासननिर्णय अन्वये २०६ हुतात्मा स्मारकांच्या देखभाल दुरुस्तीची सद्यस्थिती काय आहे व शासनाने या दुरुस्तीकामांकरिता मंजुरी आणि निधी उपलब्ध केला आहे काय,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१०-५-२०१६) :(१) होय.

(२) होय.

(३) होय.

(४) नियोजन विभागाच्या दिनांक २४.०२.२००६ च्या शासन निर्णयान्वये २०६ हुतात्मा स्मारकांच्या दुरुस्तीचा खर्च स्थानिक आमदार विकास कार्यक्रमांतर्गत करण्यास मंजुरी दिलेली आहे. सदर शासन निर्णयानुसार प्रत्येक हुतात्मा स्मारकाच्या दुरुस्तीची कमाल मर्यादा प्रत्येकी रु.५.०० लक्ष इतकी ठरविण्यात आली आहे. हुतात्मा स्मारकाच्या वार्षिक देखभाल व परिरक्षणासाठीच्या तरतूदी व्यतिरिक्त, अमरावती जिल्ह्यातील १० हुतात्मा स्मारकांच्या दुरुस्तीसाठी एकूण रु.४३,१०,००० इतका निधी सन २०१५-१६ मध्ये जिल्हाधिकारी, अमरावती यांनी उपलब्ध करून दिलेला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागातील रिक्त पदांबाबत

(१४) २९१९४ (२१-०१-२०१६). श्री.विजय रहांगडाले (तिरोडा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागातील पदे रिक्त आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सन २०१० पासून कोणतीही पदे भरण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शिक्षक कर्मचारी नसल्यामुळे प्रशिक्षणार्थीचे नुकसान होत आहे, हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, सन २०११ व २०१४ मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी विभागामार्फत जाहीरात देण्यात आली होती व सदर परिक्षा घेण्यात आल्या नाही, हे ही खरे आहे काय,
(५) असल्यास, रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०६-२०१६) :(१) अंशतः खरे आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालकांतर्गत कार्यरत शासकीय संस्था/कार्यालयातील नियमित वेतनश्रेणीतील १४६२७ पदांपैकी ११६५७ पदे भरलेली असून २९७० पदे (२०.३०%) रिक्त आहेत.

(२) हे खरे नाही. सन २०१० मध्ये जाहिरात देवून ४८३ पदे व सन २०११ मध्ये जाहिरात देवून ४१७ पदे भरण्यात आली होती व २०१४ मध्ये पदे भरण्याबाबत जाहिरात देण्यात आली असून पदे भरण्याची कार्यवाही सुरु आहे.

(३) हे खरे नाही. संस्था स्तरावरील रिक्त पदांवर तासिका/प्रतिनियुक्तीने पर्यायी शिक्षकांची नेमणूक करून प्रशिक्षण सुरु आहे.

(४) हे खरे नाही. सन २०१० व २०११ मध्ये पदे भरती करण्यात आली आहे. तसेच २०१४ मध्ये पदे भरण्याबाबत जाहिरात देऊन परिक्षा घेण्यात आली असून पदे भरण्याची पुढील कार्यवाही सुरु आहे.

(५) सन २०१४ मध्ये नियमित वेतनश्रेणीतील ७०२ रिक्त पदे व ठोक वेतनावरील ४३० रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात दिली असून त्यापैकी नियमित पदांची लेखी परिक्षा दि.२२.११.२०१५ रोजी घेण्यात आली आहे.

(६) पदे भरण्याची कार्यवाही सुरु असल्यामुळे प्रश्न उद्भवत नाही.

खटाव (जि.सातारा) तालुक्यात हुतात्मा स्मारकांची दुरवस्था झाल्याबाबत

(१५) ३०५०० (१६-०१-२०१६). श्री.जयकुमार गोरे (माण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खटाव तालुक्यात सहा ठिकाणी हुतात्मा स्मारकांची उभारणी करण्यात आली आहे, मात्र या स्मारकांना सुरक्षा कवच नाहीत, तसेच स्मारकांच्या दुरवस्थेमुळे स्मारक म्हणजे गावातील निरुद्योगी लोकांचे स्थान व विश्रांतीस्थान बनले असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने सदर स्मारकांच्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्यासह त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१७-०५-२०१६) :(१) हे खरे नाही.

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामध्ये वडुज, कळंबी, वर्धनगड, पुसेसावळी, वडगाव, उंची ठाणे या ठिकाणी हुतात्मा स्मारके आहेत. या स्मारकाच्या क्षेत्राभोवती भिंतीच कुंपन अस्तित्वात आहे. तसचे सर्व हुतात्मा स्मारके सुस्थितीत असून त्यांच्या सभोवती संरक्षक भिंती व दरवाजे लावण्यात आली आहेत.

(२) हुतात्मा स्मारकांच्या देखभाल व दुरुस्तीची कामे गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचे द्वारे करण्यात येतात. सदर हुतात्मा स्मारके राष्ट्रीय सण व समारंभ साजरे करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतात.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात फेरीवाला धोरण निश्चित करण्याबाबत

(१६) ३०६९६ (२३-१२-२०१५). श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील फेरीवाला धोरण निश्चित करण्याबाबत सनाने प्रक्रिया पूर्ण केली आहे काय,
- (२) नसल्यास, ती केव्हापर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे,
- (३) असल्यास, दरम्यान वाढत जाणाऱ्या अनधिकृत टपऱ्या, दुकाने यावर कारवाई बाबत शासनाचे धोरण काय आहे,
- (४) असल्यास, केंद्र शासनाने फेरीवाला धोरणात सुचविलेल्या सूचना कोणत्या आहेत,
- (५) असल्यास, सुधारीत फेरीवाला धोरण राज्यात कधी पर्यंत अंमलात येईल ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१३-०६-२०१६) :(१) व (२) केंद्र शासनाच्या पथ विक्रेता (उपजिवीका संरक्षण व पथ विक्री विनियमन) अधिनियम, २०१४ च्या कलम ३६ अन्वये नियम करण्यासाठी प्रारूप नियम प्रसिध्द करण्यात आले असून, त्या अनुषंगाने प्राप्त हरकती व सुचना विचारात घेऊन नियम अंतिम करण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरु आहे. सदर नियम अंतिम झाल्यानंतर उपरोक्त अधिनियमाच्या कलम ३८ अन्वये योजना तयार करण्यात येणार आहे.

(३) पथ विक्रेता (उपजिवीका संरक्षण पथ विक्री विनियमन) अधिनियम, २०१४ च्या कलम ३६ व ३८ अन्वये अनुक्रमे नियम व योजना अंतिम झाल्यानंतर त्यातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल.

(४) केंद्र शासनाने पथ विक्रेता (उपजिवीका संरक्षण व पथ विक्री विनियमन) अधिनियम, २०१४ मध्ये पुढील प्रमुख बाबींचा समावेश आहे :-

- (१) शहर फेरीवाला समिती स्थापन करणे.
- (२) तक्रार निवारण समिती स्थापन करणे.
- (३) फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करणे.
- (४) फेरीवाल्यांना प्रमाणपत्र देणे.

(५) फेरीवाल्यांना ओळखपत्र देणे, इत्यादी

(५) पथ विक्रेता (उपजिवीका संरक्षण व पथ विक्री विनियमन) अधिनियम, २०१४ च्या कलम ३६ व ३८ अन्वये अनुक्रमे नियम व योजना अंतिम झाल्यानंतर त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल.

राज्यातील औरंगाबाद जिल्ह्याचे संभाजीनगर असे नामकरण करण्याबाबत

(१७) ३०८५४ (२३-१२-२०१५). श्री.अजय चौधरी (शिवडी), श्री.सुनिल शिंदे (वरळी), श्री.अतुल सावे (औरंगाबाद पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील औरंगाबाद जिल्ह्याचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा प्रस्ताव १९९५ ते १९९९ या कालावधीत शिवसेना भाजपा युतीचे सरकार राज्यात असताना विचाराधीत होता हे खरे आहे काय,

(२) असल्यास, औरंगाबादचे संभाजीनगर हे नामकरण १९९९ ते २०१४ या कालावधीतील शासनाने न केल्यामुळे औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याची मागणी राज्य शासनाकडे भाजप-शिवसेना युतीच्या खासदार व आमदारांनी मा.मुख्यमंत्री, मा.महसूल मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर मागणीच्या अनुषंगाने शासनाने आतापर्यंत काय निर्णय घेतला आहे वा यासाठी किती कालावधी लागणार आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०५-२०१६) :(१) होय.

(२) होय.

(३) व (४) औरंगाबाद विभाग, जिल्हा, तालुका, गाव व शहराचे संभाजीनगर असे नामकरण करण्याबाबत अनुक्रमे महसूल व वन विभाग व नगर विकास शासनाने दिनांक ९.११.१९९५ रोजी प्रारूप अधिसूचना प्रसिध्द केली होती. त्याविरुध्द मा.सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. गाव/शहराचे नाव बदलण्याचा विषय केंद्र शासनाच्या अखत्यारितील असून तो राज्यशासनाच्या अधिकार कक्षेत येत नाही. त्यामुळे दिनांक २७/६/२००१ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार महसूल व वन विभाग व नगर विकास विभागाने अनुक्रमे दिनांक ६.९.२००१ व दिनांक ३.१०.२००१ च्या अधिसूचनेद्वारे दिनांक ९.११.१९९५ रोजी प्रसिध्द केलेल्या प्रारूप अधिसूचना रद्द केल्या. यदर अधिसूचना रद्द केल्यामुळे मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक १९.१२.२००२ राजी प्रस्तुत याचिका निकाली (Dismiss) काढली आहे.

गाव/शहराचे नाव बदलण्याचा विषय केंद्र शासनाच्या अखत्यारित्या येतो. गावाचे नांव बदलण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने त्यांचे पत्र क्रमांक ५३/१३० दिनांक ११ सप्टेंबर, १९५३ अन्वये मार्गदर्शक तत्वे ठरवून दिलेली आहेत. त्यानुसार विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडून औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा प्रस्ताव नव्याने मागवून पुढील कार्यवाहीची दिशा निश्चित करता येईल.

नागपूरातील सेमिनरी हिल्स भागातील सीबीआयच्या कार्यालयाला आग लागल्याबाबत

- (१८) ३०९६८ (२१-०१-२०१६). श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) नागपूर येथील सेमिनरी हिल्स भागात एका संकुलातील सीबीआयच्या कार्यालयाला आग लागून अनेक महत्वाच्या घटकांच्या तपासाच्या फाईल, संगणक जळून खाक झाले असून या आगीत अनेक महत्त्वपूर्ण प्रकरणांतील पुरावेही जळाल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त घटनेची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय निष्पन्न झाले व त्यानुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०५-२०१६) :(१) सेमिनरी हिल्स भागात केंद्रीय अन्वेषण ब्यूरोच्या कार्यालयास दि.५.८.२०१५ रोजी आग लागल्याची घटना घडलेली आहे.
- (२) या घटनेची बाटीखदान स्टेशन येथे आकस्मिक जळीत क्र.१४/२०१५ अन्वये नोंद घेण्यात आलेली आहे. या आगीत संगणक मॉनिटर, वातानुकूलित मशिन, एलईडी टीव्ही, व्हिडीओ कान्फरन्स कॅमेरा, मायक्रोव्हेव ओव्हन फ्रिज, खुर्च्या, सोफा, स्टॅंबिलायझर, प्रिंटर, टेलिफोन, टाईपरायटर मशिन, संगणक, सेट ऑप बॉक्स, टेबल, फॅन, नोटीस बोर्ड, पुस्तके, वॉटर कुलर, संगणक टेबल इ. वस्तूंसह साधारणपणे रु.६८,००,०००/- चे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी माजी न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारसीची अंमलबजावणी करण्याबाबत

- (१९) ३२१३६ (१२-०१-२०१६). श्री.सुनिल शिंदे (वरळी), अॅड.भीमराव धोंडे (आष्टी), श्री.संजय पोतनीस (कलिना) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) सन २०१० मध्ये महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी माजी न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर समितीने शासनास अहवाल सादर केला आहे काय,
- (३) असल्यास, सदरहू अहवालातील शिफारसींचे थोडक्यात स्वरूप काय आहे,
- (४) असल्यास, सदरहू समितीच्या शिफारसींची तात्काळ अंमलबजावणी करण्याबाबत शासनाकडून आजतागायत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (५) नसल्यास, उक्त प्रकरणी होत असलेल्या विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

- श्री. देवेंद्र फडणवीस (१२-०५-२०१६) :(१) होय.
- (२) होय.

(३) समितीने सादर केलेल्या अहवालात महिलांवरील व बालकांवरील अत्याचार संबंधित प्रचलित कायदे व नियमात आवश्यक बदल, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे कारवाई करताना घ्यावयाची काळजी व त्याची अंमलजावणी, हुंडाबळी, महिलांच्या मदतीकरीता मदत केंद्र, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक सतावणीस प्रतिबंध, फास्ट ट्रॅ कोर्ट, महिला पोलीसांच्या रिक्त जागा भरणे, महिलांसाठी स्वतंत्र टॉयलेट, इत्यादी विविध शिफारशींचा समावेश आहे.

(४) समितीने सादर केलेल्या शिफारशींवर संबंधित विभागांकडून कार्यवाही करण्यात आली आहे व येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील कारागृहातील विविध उत्पादने शासकीय विभागांमार्फत खरेदी करण्याबाबत

(२०) ३२८६० (२१-०१-२०१६). श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील कारागृहात फर्निचर, सतरंज्या, ताडपत्रयांशिवाय फिनेल व तत्सम दर्जेदार उत्पादने बनविण्यात येतात परंतु शासनाचे विविध विभाग कारागृहातील उत्पादन वापरण्याऐवजी बाहेरील उत्पादन खरेदीत करीत असल्याने शासनाच्या ऑर्डर मिळविणे कारागृहापुढील समस्या बनत आहे, हे खरे आहे काय,

(२) राज्यातील विविध विभागांना कारागृहातील उत्पादने खरेदी करण्यास बंदी घातलेली आहे काय, असल्यास, त्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, कारागृहातील विविध उत्पादने शासकीय विभागांनी खरेदी करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०४-२०१६) :(१) राज्यातील कारागृहात १) वस्त्रोद्योग, २) सुतारकाम, ३) शिवणकाम, ४) लोहारकाम, ५) चर्मकला, ६) बेकारी, ७) धोबीकाम, ८) रंगकाम, ९) कागद कारखाना इ. उद्योगातून अनेक प्रकारच्या वस्तु उत्पादित केल्या जातात. शासकीय/निमशासकीय विभाग, खाजगी संस्था तसेच खाजगी व्यक्ती यांचे कडून सदर वस्तुंची मागणी नोंदविण्यात येते. सदरस्थितीत पोलीस विभाग व इतर शासकीय विभागांकडून मागण्या प्राप्त होत आहेत.

(२) नाही.

(३) उद्योग, उर्जा व कामगार विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक भांखस-२०१४/प्र.क्र.८२/भाग III/उद्योग-४ दिनांक ३० ऑक्टोबर, २०१५ अन्वये कारागृहाकडून उत्पादित केलेल्या ६६ वस्तुंची यादी जाहीर केली आहे. सदर वस्तु खरेदीची संपूर्ण मागणी कारागृह विभागाकडून पुरविण्याबाबत होकार किंवा नकार संबंधित खरेदीदार विभागास मागणी नोंदविल्यानंतर ३० दिवसांच्या आत कळवतील. नकार कळविल्यास संबंधित विभाग अशा वस्तुंची खरेदी, खरेदी प्रक्रियेचा अवलंब करून या वस्तुंच्या उत्पादकाकडून करू शकतील, असे निर्देश आहेत.

**राज्यातील विविध विभागातील अधिकाऱ्यांवर खटले भरण्यासाठी
मागीतलेली परवानगी प्रलंबित असल्याबाबत**

(२१) ३२८६२ (२७-०१-२०१६). श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील गृह, महसूल, ग्राकविकास, शिक्षण, सा.बांधकाम, आरोग्य, उद्योग,सिंचन विभागातील सुमारे १२९ अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी आणि सुमारे २७९ अधिकाऱ्यांवर खटले भरण्यासाठी संबंधित विभागाकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन महिन्यापेक्षा अधिक काळापासून मागीतलेली परवानगी प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रकरणे प्रलंबित होण्याची कारणे काय आहेत,
- (३) सदर परवानगी विहित कालावधीत देण्याबाबत शासनाची भूमिका काय आहेत?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०४-२०१६) :(१) दिनांक ०१.०२.२०१६ पर्यंत लोकसेवक यांचेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अंतर्गत दाखल गुन्ह्यामध्ये न्यायालयात अभिलेख दाखल गुन्ह्यामध्ये न्यायालयात अभियोग दाखल करण्यास मंजूरी देण्याबाबत गृह, महसूल, ग्रामविकास, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य, सिंचन या विभागातील संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्याकडे एकूण ६१ गुन्ह्यामध्ये ९८ आरोपीविरुद्ध अभियोग दाखल करण्यास परवानगी देणेबाबतची प्रकरणे ३ महिन्यापेक्षा अधिक कालावधीकरिता प्रलंबित आहेत.

(२) व (३) लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अंतर्गत दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने संबंधित लोकसेवकांविरुद्ध न्यायालयात अभियोग दाखल करण्यास परवानगी देणेबाबत प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी ९० दिवसात मंजूरी देण्याचा अथवा नाकारण्याचा निर्णय घ्यावा, अशा सूचना शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, दिनांक १२.०२.२०१३ अन्वये देण्यात आल्या आहेत. मुख्य सचिव व अपर मुख्य सचिव यांचे स्तरावर प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेताना याबाबत सर्व प्रशासकिय विभागांना सूचना देण्यात येतात.

पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) लेखी चाचणी परिक्षेत उर्दु भाषेचा समावेश करण्याबाबत

(२२) ३३१२५ (२१-०१-२०१६). श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०११ मधील ४(२) मध्ये लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्याची तरतूद आहे त्याप्रमाणे त्यात उर्दु भाषेचाही समावेश करण्याबाबत मा.लोकप्रतिनिधी यांनी मा.मुख्यमंत्री यांना दिनांक २४ नोव्हेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास लेखी निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू निवेदनावर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०४-२०१६) :(१) हे खरे नाही.

तथापि, दिनांक २४-११-२०१४ चे मा.आ.श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य) यांचे निवेदन प्राप्त झाले आहे.

(२) सदर निवेदनाच्या अनुषंगाने शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

तळोदा (जि.नंदूरबार) येथे काही समाजकटकांनी दंगल घडवून आणल्याबाबत

(२३) ३३१३२ (२१-०१-२०१६). श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) तळोदा (जि.नंदूरबार) येथे काही समाजकटकांनी देशाच्या स्वातंत्र्यदिनी दंगल घडवून अल्पसंख्यांक समाजातील नागरीकांची घरे व दुकाने जाळली असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त कारणास्तव अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांमध्ये भितीची व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे हे लक्षात घेता शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२८-०३-२०१६) :(१) नंदूरबार जिल्ह्यात दिनांक १५.०८.२०१५ रोजी तळोदा येथे झालेल्या जातीय दंगलीत अल्पसंख्यांक समाजातील काही नागरीकांचे घराचे दरवाजाचे कडी कोंडा, फळ्या यांची तोडफोड होवून किरकोळ स्वरूपाचे नुकसान झाले आहे. परंतु घरे व दुकाने जाळल्याच्या घटना घटल्या नाहीत. १ इलेक्ट्रिकलचे मिटर, घरातील पलंगावरील गाद्या व २ बकऱ्या जळून किरकोळ स्वरूपाचे नुकसान झाले आहे. पोलीसांनी घटना घडले पासून २ तासात दंगल आटोक्यात आणल्याने जाळपोळ किंवा कोणीही जळून दुखापती झालेले नाहीत.

(२) सदर घटनेबाबत तळोदा पोलीस ठाणे येथे गु.र.नं.५१/२०१५ भा.दं.वि. कलम ३०७, ३५३, ३३३, १४३, १४४, १४५, १४७, ४३५, १५२, १५३, १५३ (अ), क्रिमीनल अमेंडमेंट कायदा कलम ७ सह प्रिव्हेंशन ऑफ डॅमेज टू पब्लीक प्रॉपर्टी कायदा कलम ३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत २५ आरोपींना अटक करण्यात आली असून ते सध्या जामिनावर आहेत. तदनंतर त्यांचेवर सी.आर.पी.सी. ११०(इ)(ग) प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. सदरबाबतचे दोषारोप पाठविण्यात आले असून गुन्हा न्यायप्रविष्ट आहे. तळोदा शहराची परिस्थिती पाहता उपविभागीय दंडाधिकारी तळोदा यांच्या आदेशान्वये फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये तळोदा शहरातील दि.१६.८.२०१५ रोजी ६.०० ते १८.०० वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. परिस्थिती निवळल्यानंतर पोलीस अधीक्षक, नंदूरबार यांनी दिनांक १७.८.२०१५ रोजी अल्पसंख्यांक समाजाच्या प्रतिष्ठीत इसमांची मुस्लीम कम्युनिटी प्रकल्प कार्यालय तळोदा येथे बैठक घेऊन दिलासा दिला. तसेच, दि.१८.८.२०१५

रोजी दोन्ही समाजाच्या प्रतिष्ठीत नागरीकांची शांतता कमिटी मिटींग घेण्यात आली. दंगलीनंतरच्या काळात शहरातील विशेषतः अल्पसंख्यांक राहत असलेल्या भागात मोहल्ला कमिटी कॉर्नर मिटींग घेऊन त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण केली. शाळा, महाविद्यालयात तसेच अनेक ठिकाणी शांतता राखण्याबाबत बैठका घेऊन शांतता प्रस्थापित केली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मालेगांव (जि.नाशिक) येथे गत आठ महिन्यात ७ ते ८ खुनाच्या घटना घडल्याबाबत

(२४) ३३१३४ (२१-०१-२०१६). श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मालेगांव (जि.नाशिक) येथे गत आठ महिन्यात ७ ते ८ खुनाच्या घटना घडल्या असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणांमधील दोषींवर कारवाई करण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, कारवाई करण्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०४-२०१६) :(१) होय,

मालेगाव शहरात माहे मार्च, २०१५ ते ऑक्टोबर, २०१५ या कालावधीत खुनाचे आठ गुन्हे दाखल आहेत.

(२) मालेगाव शहरातील ८ खुनाच्या गुन्ह्यात पोलीसांनी वेळीच कायदेशीर कारवाई केलेली आहे. ८ पैकी ६ गुन्ह्यात आरोपींना अटक करून त्यांचे विरुद्ध संबंधित न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून सदर ६ गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत. १ गुन्ह्यात रायसायनीक विश्लेषण अहवालात बालकावर विषप्रयोग झाला नसल्याचे निष्पन्न झालेले आहे. प्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे व जे.जे. इस्पीतळ, मालेगाव यांचे अहवाल अप्राप्त असून गुन्ह्याचा तपास सुरु आहे. १ गुन्ह्यात २ आरोपींना अटक करण्यात आली असून २ अज्ञात आरोपी निष्पन्न झालेले नाहीत. सदर गुन्हा पोलीस तपासावर आहे.

(३) विलंब झालेला नाही.

औरंगाबाद येथील वडोदबाजार येथे असलेल्या पोलीस कॉलनी वापराविना असल्याबाबत

(२५) ३३२०६ (२१-०१-२०१६). श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद येथील वडोदबाजार येथे असलेल्या पोलीस कॉलनीत एकही कर्मचारी रहात नसल्याने पोलीस कॉलनी बकाल झाली असून शासनाची कोट्यवधीची मालमत्ता वापराविना असल्याचे माहे एप्रिल, २०१५ च्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर कॉलनीतील घरे शासनाच्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०५-२०१६) :(१) होय.

(२) पोलीस कर्मचाऱ्यांची शासकीय निवासस्थाने राहण्यायोग्य नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रमाणपत्र दिले असल्याने इतर विभागातील कर्मचाऱ्यांना निवासस्थाने देण्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

पोलीस ठाणे वडोदबाजार, ता.फुलंब्री, जि.औरंगाबाद येथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यासाठी सन २०१० मध्ये रुपये २,७८,५१,७७३ इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. बांधकामाच्या अंदाजपत्रकाच्या खर्चाच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने सुधारित प्रशासकीय खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्याबाबतच्या प्रस्तावावर कार्यवाही करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

तळोजा (जि.रायगड) येथील मध्यवर्ती कारागृहातील व्यवस्थेबाबत

(२६) ३३३३२ (२१-०१-२०१६). श्री.अब् आजमी (मानखूर्द शिवाजीनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) तळोजा (जि.रायगड) येथील मध्यवर्ती कारागृहातील व्यवस्थेबाबत कार्यवाही करण्याकरिता मा. मुख्यमंत्री, (गृह/तुरुंग) मा. राज्यमंत्री (गृह/तुरुंग), अतिरिक्त मुख्य सचिव गृह (गृह/तुरुंग), संबंधित विभागाचे तुरुंग आयुक्त, जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे माहे ऑक्टोबर २०१५ मध्ये वा त्या सुमारास लेखी निवेदन सादर केले आहे, खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०४-२०१६) :(१) नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

धुळे येथील पोलीस निरीक्षकांवर कारवाई करणेबाबत

(२७) ३३५६९ (२१-०१-२०१६). श्री.अनिल (अण्णा) गोटे (धुळे शहर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) धुळे येथील पोलीस निरीक्षक श्री.मुंढे यांनी गुंडगिरीने दहशत पसरवून त्र्यंबक यादव, धनगर रा.फागणे, ता.धुळे यांच्या शेतात केलेल्या नुकसानीची तसेच कुटुंब उध्वस्त

केल्याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक १५ डिसेंबर, २०१४ रोजी व नंतर अनेक वेळा मा.गृह मंत्री महोदयांकडे पत्रव्यवहार केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त पत्राच्या अनुषंगाने दोषी व्यक्तींवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०४-२०१६) :(१) होय,

(२) फागणे शिवारीतील शेतगट क्र.१२९/१, क्षेत्र १ हेक्टर ६० आर शेतीचा ताबाघेण्यासाठी शेतकऱ्याकडून रितसर अर्ज प्राप्त झाल्याने दि.०७/१२/२०१४ रोजी धुळे तालुका पोलीस ठाणेचे अधिकारी कर्मचारी यांना पोलीस बंदोबस्तावर नेमले होते. बंदोबस्त कामी आलेले पोलीस अधिकारी कर्मचारी परत गेले असून प्रश्नात नमूद केल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नसल्याचे तसेच रागाच्या भरात पोलीस पथका विरुद्ध अर्ज दिल्याचे अर्जदार शेतकऱ्याने जबाब दिलेला आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचेवर कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच तक्रारदारानी तक्रारी अर्ज निकाली काढण्याबाबत काहीएक हरकत नसल्याचे नमूद केले आहे.

(३) विलंब झालेला नाही.

**उप जिल्हाधिकारी नितेश ठाकूर हा लाचखोरीचा आरोपी
भारतातून नेपाळमार्गे परदेशात पळून गेल्याबाबत**

(२८) ३३५८४ (२१-०१-२०१६). श्री.अर्जुन खोतकर (जालना) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उप जिल्हाधिकारी नितेश ठाकूर हा कोट्यावधीची माया गोळा करणारा लाचखोरीचा आरोपी भारतातून नेपाळमार्गे परदेशात पळून गेल्याची बाब माहे ऑक्टोबर, २०१५ च्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर उप जिल्हाधिका-याला पकडून आणण्याकरिता शासनामार्फत कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०४-२०१६) :(१)होय,

श्री.नितीन ठाकूर, उपजिल्हाधिकारी दि.०१.०४.२०१६ रोजी भारताबाहेर गेल्याबाबत असिस्टंट डायरेक्टर, बीओआय, एलओसी, छत्रपती शिवाजी इटरनॅशनल एअरपोर्ट, मुंबई यांनी दि.२४.०१.२०१५ च्या पत्रान्वये कळविले आहे.

(२) व (३) श्री.नितीन ठाकूर यांचेविरुद्ध दि.२३.०३.२०१५ रोजी लुक आऊट नोटीस काढण्यात आली आहे. तसेच त्यास भारतात आणण्यासंदर्भात रेड कॉर्नर नोटीस काढण्याची कार्यवाही सुरु असून ओपन वॉरन्ट मिळणेबाबत मा.विशेष न्यायलय, अलिबाग येथे दि.०९.१२.२०१५ रोजी अर्ज दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

राज्यातील बंदरे केंद्रीभूत धरून विकास योजनेमध्ये सिंधुदुर्गातील बंदराचा समावेश करण्याबाबत

(२९) ३४६०४ (२१-०१-२०१६). श्री.वैभव नाईक (कुडाळ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील बंदरे केंद्रीभूत धरून विकासाची मा.मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर केंद्रीभूत बंदरामध्ये सिंधुदुर्गातील किती बंदराचा विकासाचा समावेश करण्यात आला आहे,
- (३) असल्यास, हिंदुस्थान इन्फ्रास्ट्रक्चरकडून या प्रकल्पचा अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे काय,
- (४) असल्यास, उक्त अहवालातील शिफारशीनुसार बंदराच्या विकासाच्या कामाला प्रत्यक्षात केव्हापासून सुरुवात होणार आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०४-२०१६) :(१) हे खरे आहे.

- (२) नविन इंदर विकास धोरण २०१६ घोषित झाले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन बंदर प्रकल्पासाठी जागा निश्चितीबाबत सल्लागाराची नेमणूक करण्यात आलेली आहे.
- (३) विजयदुर्ग बंदर विकासाठी मे.विजयदुर्ग पोर्टस् प्रायव्हेट लि. यांचे समवेत दि.२६.३.२००८ रोजी ५० वर्षांचा सवलत करारनामा स्वाक्षांकीत करण्यात आला आहे.
- (४) व (५) पर्यावरण विषयक दाखला प्राप्त करण्यासाठी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाकडून कंपनीस ToR मार्च २०१५ देण्यात आला आहे. त्यानुसार कंपनीचे सुधारीत विस्तृत प्रकल्प अहवालाचे काम सुरु आहे. तसेच पर्यावरण आघात अभ्यास पूर्ण झाल्यानंतर पर्यावरण दाखला प्राप्त करण्यासाठी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करतील.

सांगली येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या तपासणीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर त्रुटी आढळल्याबाबत

(३०) ३५२८४ (२१-०१-२०१६). श्री.धनजंय (सुधीर) गाडगीळ (सांगली), डॉ.पतंगराव कदम (पलूस कडेगाव), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सांगली येथे माहे ऑगस्ट २०१५ मध्ये जिल्हा मध्यवर्ती कारागृहाची तपासणी अपर पोलिस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक यांनी केली असता यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर त्रुटी आढळल्या, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त त्रुटी दूर करण्याबाबत शासनाने काय उपाययोजना केल्या आहेत,
- (३) असल्यास, हे जिल्हा कारागृह शहरातील मध्य वस्तीत असल्याने धोकादायक बनले असून ते कवलापूर येथे हलविण्यात येणार आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबतची नेमकी सद्यस्थिती काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-०४-२०१६) :(१) होय.

- (२) त्रुटी दूर करण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
- १) कारागृहाचे पूर्वेकडील तटभिंतीचे बांधकामासाठी बांधकामाच्या खर्चाचे अंदाजपत्रक व नकाशे मागविण्यात आले आहेत.
- २) कारागृहालगत बांधकामावर निर्बंध घालण्यासाठी आवश्यक अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.
- ३) कारागृह भर वस्तीतून स्थलांतरीत करण्यासाठी कारागृह प्रशासनाने जागेची मागणी केली आहे.
- (३) जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली यांचे मार्फत सांगली जिल्हा कारागृहाकरीता मौजे कवलापूर, ता.मिरज, जि.सांगली येथील शासकीय १२ हेक्टर जागा देण्याबाबतचा प्रस्ताव मा.प्रधान सचिव महसूल व वन विभाग यांना सादर करण्यात आला आहे.
- (४) नवीन जागेचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

**राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७२६ लाचखोर
शासकीय कर्मचाऱ्यांना अटक केल्याबाबत**

- (३१) ३५३१७ (२१-०१-२०१६).** श्री.सदा सरवणकर (माहिम), श्री.भारत भालके (पंढरपूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळे रचून दिनांक १ ऑगस्ट, २०१५ च्या पहिल्या आठवड्यात ७२६ लाचखोर शासकीय कर्मचाऱ्यांना अटक केल्याचे अहवालातून निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त लाचखोरी प्रकरणात पोलिस, महसूल, नगरविकास व गृहनिर्माण विभागातील कर्मचारी जास्त आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर गुन्ह्यांची चौकशी करून संबधितांवर कोणती कारवाई केली तसेच सदर विभागातील लाचखोरी बंद व्हावी यासाठी शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०४-२०१६) :(१) दिनांक ०१.०१.२०१५ ते ३१.०७.२०१५ या कालावधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा प्रकरणी एकूण ७२४ गुन्हे दाखल केले असून त्यामध्ये ९३२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

(२) उपरोक्त कालावधी दाखल गुन्ह्यापैकी महसूल विभागातील १८८, पोलीस विभागातील १७६, नगरविकास विभागातील ३६ व गृहनिर्माण विभागातील २ कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

(३) व (४) सापळा प्रकरणी संबंधित लोकसेवकांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम, १९८८ मधील तरतुदीनुसार गुन्हे दाखल करून त्यामध्ये तपास पूर्ण झाल्याचे प्रकरणी संबंधित लोकसेवकांविरुद्ध मा.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येतात. लाचखोरी रोखण्यासंदर्भात अॅन्टी करप्शन ब्युरोमार्फत खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.

१) लाचखोराविरुद्ध तक्रार करण्यासाठी जनतेकरीता टोल फ्री क्र. १०६४ ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.

२) अॅन्टी करप्शन ब्युरोमार्फत www.acbmaharashtra.net हे मोबाईल अॅप्स कार्यान्वित करण्यात आले आहे.

३) फेसबुकवर www.facebook.com/maharashtraacb या नावाने अंकाऊट असून त्यावर देखील तक्रार करता येते.

४) अॅन्टी करप्शन ब्युरोच्या ईमेल आयडी acbwebmail@mahapolice.gov.in यावर तसेच ब्युरोमधील कार्यरत परिक्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या मेल आयडीवर तक्रार केली जावू शकते.

५) एसीबीच्या कार्यपध्दतीबाबत एफ.एम. रेडीओ, दुरदर्शन यावर परिसंवाद आयोजित करून जनजागृती करण्यात येते.

६) अॅन्टी करप्शन ब्युरोमधील अधिकारी व कर्मचारी यांचे कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालयांना नियमितपणे भेटी देवून नागरिकांना एसीबीच्या कार्यपध्दतीबाबत माहिती देतात. तसेच त्यांच्या अधिकार क्षेत्रात आठवडेबाजार, एस.टी.स्टॅंड, रेल्वे स्टेशन, कॉलेज, मंदीर या ठिकाणी जावून एसीबी संबंधी जनजागृती करतात.

७) एसीबीमार्फत सर्व शासकीय कार्यालयांच्या दर्शनी भागावर एसीबी संबंधीत फोन नंबर, हेल्पलाईन नंबर व वेब साईट इत्यादी माहिती प्रदर्शित केली जाते.

राज्यातील आधारकार्डांचे काम विविध २५ कंपन्यांना विना टेंडर दिले असल्याबाबत

(३२) ३५४२० (२१-०१-२०१६). श्रीमती माधुरी मिसाळ (पर्वती), श्री.भिमराव तापकीर (खडकवासला), श्री.विजय काळे (शिवाजीनगर), श्री.योगेश टिळेकर (हडपसर), श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी), श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी), डॉ.संजय रायमुलकर (मेहकर), श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील आधारकार्डांचे सुमारे १३ हजार ६३३ कोटीचे काम विविध २५ कंपन्यांना विना टेंडर दिले असल्याचे तसेच सर्वात जास्त ८ कंत्राटे एचसीएल इन्फोसिस्टीम आणि विप्रो कंपनीला देण्यात आली असल्याचे अलिकडेच निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (३) तसेच, नागरीकांचा संवेदनशील डाटा (माहिती) खाजगी कंपन्यांकडे असल्याने त्याचा देश व राज्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गैरवापर होवून नये याकरिता शासनाकडून कोणती उपाययोजना करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०२-०४-२०१६) :(१) प्रश्नात नमुद बाब आधार कार्ड नोंदणीच्या टप्पा-२ च्या कामाबाबत असून हे काम विना टेंडर देण्यात आलेले नाही. तसेच या कामासाठी एचसीएल इन्फोसिस्टीम या कंपनीला काम सोपविण्यात आलेले नाही. विप्रो या कंपनीला फक्त ७ कामांची कंत्राटे देण्यात आली आहेत.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) या कामासाठी काढण्यात आलेल्या निविदेत नागरीकांच्या वैयक्तिक माहितीची सुरक्षा व गोपनीयता राखण्याचे बंधन संबंधित कंपन्यांना घालण्यात आले होते. यात कसुर झाल्यास शासन अशा कंपन्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करील अशीही तरतुद निविदेत अंतर्भूत करून शासनाने उचित उपाय योजना केली आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**उल्हासनगर (जि.ठाणे) या शहरातील अवजड मालवाहतुकीच्या
वाहनाच्या बेकायदा पार्किंग बाबत**

(३३) ३५६२२ (१६-०१-२०१६). श्रीमती ज्योती कलानी (उल्हासनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) उल्हासनगर, (जि.ठाणे) या औदयोगिक शहरात वाहतूक कोंडीच्या समस्यांने व अवजड मालवाहतुकीच्या वाहनांच्या बेकायदेशीर पार्किंगमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर पार्किंग हटविणे बाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०४-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

- (२) उल्हासनगर शहरातील वाहनांच्या बेकायदेशीर पार्किंगला आळा बसविण्याकरिता ठाणे आयुक्तालयाने वेळोवेळी अधिसूचना काढल्या आहेत. तसेच, अनधिकृत पार्किंग करणाऱ्या कसुरदार वाहनचालकांवर सन २०१३, २०१४ व २०१५ व फेब्रुवारी, २०१६ पर्यंत अनुक्रमे ४७२, ५००, ९३० व १८४ केसेस करण्यात आल्या आहेत.

उल्हासनगर शहरामध्ये पे अँण्ड पार्क तत्त्वावर वाहनतळ निर्मिती करण्याकरीता महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**रायगड जिल्ह्यातील सिंचन घोटाळ्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत
प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्याबाबत**

(३४) ३५८३७ (१०-०८-२०१५). श्री.चंद्रकांत सोनावणे (चोपडा), श्रीमती तृप्ती सावंत (वांद्रे पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रायगड जिल्ह्यातील सिंचन घोटाळ्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माहे ऑगस्ट, २०१५ च्या सुमारास सहा शासकीय अधिकाऱ्यांसह पाच कंत्राटदारांवर कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्यांचेवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०४-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

- (२) व (३) रायगड जिल्ह्यातील बाळगंगा प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेपासून ठेकेदारांची बिले मंजूर करण्याचा प्रक्रिये दरम्यानचे ६ शासकीय अधिकारी व ५ कंत्राटदार यांचेविरुद्ध कोपरी पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. १२३/२०१५ भा.दं.वि. कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२०(ब), १०९ सह लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम, १९८८ चे कलम १३(१)(सी)(डी), १३(२) अन्वये दिनांक २५.०८.२०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यामध्ये २ शासकीय अधिकारी व ३ कंत्राटदार यांना अटक करण्यात आली होती. सद्यःस्थितीत आरोपींना मा.न्यायालयाने जमीन मंजूर केला आहे. गुन्ह्याचा तपास सुरु आहे

पुणे शहरातील सी.सी.टीव्ही यंत्रणा बंद असल्याबाबत

(३५) ३६०५३ (२१-०१-२०१६). श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी), श्रीमती माधुरी मिसाळ (पर्वती), श्री.विजय काळे (शिवाजीनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे शहरातील सी.सी.टीव्ही यंत्रणा बंद असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) तसेच सध्या उपलब्ध असलेली सी.सी.टीव्ही यंत्रणा निकामी झालेली असून शहरात अनेक भागामध्ये हि यंत्रणा बसविण्यात आलेली नसून सी.सी.टीव्ही यंत्रणा बसविण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घेण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या बाबत शासनाने चौकशी केलेली आहे काय, असल्यास, त्यात काय आढळून आले व त्यानुषंगाने पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१२-०५-२०१६) :(१) दि. २८.१०.२०१५ च्या दुपारपासून ते दि. २८.१०.२०१५ पर्यंत संगणक प्रणाली अद्ययावत करण्याचे काम चालू असल्यामुळे दिड दिवस सीसीटीव्ही यंत्रणा बंद होती.

(२), (३) व (४) हे खरे नाही. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प अंमलबजावणी समितीची स्थापना करण्यात आली असून सीसीटीव्ही प्रकल्पाची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे.

**नागपूर शहरातील वाहन अपघातात मागील वर्षी २८०
जणांचा मृत्यू झाल्याबाबत**

(३६) ३६४३६ (२०-०१-२०१६). श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण), श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम), श्री.कृष्णा खोपडे (नागपूर पूर्व), श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर शहरातील मागील वर्षी २८० तर गेल्या तीन महिन्यात ब-याच जणांचा वाहन अपघातात बळी गेला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शहरात होणा-या एकूण अपघातापैकी ७० ते ८० टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यापैकी काही अपघात रस्त्याची झालेली दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे सुध्दा अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या वाहन अपघातात मृत्यू होण्याची प्रमुख कारणे म्हणजे बेशिस्त वाहतुक याला कारणीभूत ठरत आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, वाहन अपघातांवर आळा घालण्याकरीता वाहतुक विभागाकडून ठोस निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची करण्याची कारणे काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०४-२०१६) :(१) नागपूर शहरामध्ये सन २०१५ मध्ये २५४ प्राणांतिक अपघात झाले असून त्यामध्ये २६० जण मृत्युमुखी पडले आहेत. तर नोव्हेंबर, २०१५ ते जानेवारी, २०१६ या कालावधीत ६२ प्राणांतिक अपघात घडले असून त्यामध्ये ६६ जण मृत्युमुखी पडले आहेत.

(२), (३) व (४) होय, हे खरे आहे.

(५) नागपूर शहरामध्ये होणाऱ्या अपघातांवर आळा घालण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांवर सातत्याने कारवाई केली जाते. सन २०१४ व २०१५ मध्ये अनुक्रमे २,८१,५८० आणि ३,५६,८४५ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच, मद्यसेवन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर २०१४ व २०१५ मध्ये अनुक्रमे १३,२८८ व १७,९८१ केसेस करण्यात आल्या आहेत.

वाहतूक नियमन व नियंत्रणाकरीता महत्वाचे चौकात तसेच पेट्रोलिंगकरीता वाहतूक पोलीसांची नेमणूक करण्यात येते.

वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे वाहन चालक परवाने रद्द कर्याकरीता प्रादेशिक परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येतात.

नागपूर शहरामधील अपघातप्रवण स्थळे निश्चित करून त्यांची दुरुस्ती करण्याबाबत महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. वाहतूक नियमांबाबत शहरातील शाळा/ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण होण्याच्यादृष्टीने शिबीरे आयोजित केली जातात. स्वयंसेवी संस्था, रस्ता सुरक्षा दल, रेडीओद्वारे वाहतूक नियम पालनाबाबत जनजागृती केली जाते.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात साडेतीन वर्षांच्या कालावधीमध्ये एकूण १३० लाचखोर
पोलिस अधिकारी आढळल्याबाबत**

(३७) ३६५०७ (२१-०१-२०१६). श्री.राजेश टोपे (घनसावंगी), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.सुरेश लाड (कर्जत), डॉ.शशिकांत खडेकर (सिंदखेड राजा), श्री.संजय पोतनीस (कलिना), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात २०१२ ते २०१५ या साडेतीन वर्षांच्या कालावधीमध्ये एकूण १३० लाचखोर पोलिस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात सापडले असून त्यात मुंबई १९, पुणे १९ आणि औरंगाबाद १७ हे परिक्षेत्र हे आघाडीवर असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ च्या पहिल्या सप्ताहात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशी काय आढळून आले व तदनुसार लाचखोर पोलिस अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०४-२०१६) : (१) सन २०१२ ते ऑगस्ट २०१५ या कालावधीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सापळा प्रकरणी २९० पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध एकूण २६८ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

(२), (३) व (४) उपरोक्त २६८ गुन्ह्यामध्ये एकूण २९० पोलिस अधिकारी यांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी २८८ अधिकाऱ्यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आले असून उर्वरित २ अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्याचप्रमाणे २६८ गुन्ह्यापैकी २०४ गुन्ह्यामध्ये संबधितांविरुद्ध मा.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून उर्वरित ६४ गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

नेवासा (जि. अहमदनगर) येथील पत्रकारांच्या विविध मागण्यांसदर्भात

(३८) ३७१४७ (२१-०१-२०१६). श्री.बाळासाहेब मुरकुटे (नेवासा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नेवासा (जि. अहमदनगर) येथील पत्रकारांनी त्यांचेवर होणारे हल्ले विरोधी कायदा व्हावा या मागणीसह विविध मागण्यांसदर्भात माहे जुलै, २०१५ च्या पहिल्या आठवड्यात मोर्चा काढून नेवासा तहसिलदारांना निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पत्रकारांच्या मागण्यांबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०४-२०१६) :(१) होय.

(२) (१) पत्रकार हल्ला विरोधी कायदा तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(२) अधिस्विकृती धारक पत्रकारांना एस.टी. व रेल्वे प्रवास यामध्ये सवलत देण्यात येत असून, इतर पत्रकारांना या सवलती देण्याबाबतचा विषय विचाराधीन नाही.

(३) अधिस्विकृतीच्या नेमक्या कोणत्या अटी जाचक आहेत याचा उल्लेख केलेला नाही. तथापि नेमक्या कोणत्या अटी जाचक आहेत याचा उल्लेख झाल्यास, याबाबत उचित निर्णय घेता येणे शक्य होईल.

(४) अधिस्विकृती धारक पत्रकारांना आजारासाठी आर्थिक मदत देण्यात येत होती. आता त्यामध्ये त्यांच्य कुटुंबियाचाही समावेश करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

(५) अधिस्विकृतीधारक पत्रकारांना निवृत्ती वेतन योजना सुरु करण्याबाबतच्या पर्यायाबाबतची तपासणी करण्यात येत आहे.

(६) पत्रकार भवनासाठी जागा व निधी उपलब्ध करून देण्याबाबतची कोणतीही योजना सध्या अस्तित्वात नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

येरवडा कारागृह जवळील बहुमजली इमारतीमधून कारागृहातील

स्थिती नजरेस येत असल्याने धोका निर्माण झाल्याबाबत

(३९) ३७९०६ (२१-०१-२०१६). श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथील येरवडा कारागृहा जवळील बहुमजली इमारतीमधून कारागृहातील स्थिती नजरेस येत असल्याने कारागृहास धोका निर्माण झाला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत पाहणी केलेली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुषंगाने पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०४-२०१६) :(१) होय.

(२) कारागृह अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अनधिकृत रित्या दोन ते तीन मजली इमारती ह्या तटभितीपासून २५ मिटर अंतरावर असल्याने कारागृहातील परिसर व बंद्यांच्या हालचाली दिसत असल्याने याबाबत संबंधित महानगर पालिकेस उंच इमारती बांधकामास परवानगी देण्यात येवू नये व उंच इमारती बांधकाम होवू देवू नये, असे लेखी कळविण्यात आलेले आहे.

(३) नागपूर चाळ परिसर हा कारागृहाच्या तटभितीच्या अत्यंत जवळ असल्याने मा.आयुक्त पुणे महानगरपालिका, पुणे यांना इमारतीच्या उंचीमुळे कारागृह सुरक्षिततेस धोका निर्माण होईल याबाबत अधीक्षक येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे पत्र क्र. येमका / वतु / उंचइमारती / १०५७०/२०१४ दिनांक ०५.०८.२०१४ अन्वये कळविण्यात आलेले आहे. तसेच नागपूर चाळ वसाहतीचे उंच इमारतीवर मोबाईल टॉवर बसविण्यात आलेले असून सदरचे मोबाईल टॉवर अनधिकृत असल्याने पुणे महानगरपालिका यांना इमारत मालक व संबंधित मोबाईल टॉवर कंपनीस नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत.

**पोफाळी, दराटी, महागांव (जि.यवतमाळ) येथे पोलीस
कर्मचा-यांसाठी वसाहत निर्माण करणेबाबत**

(४०) ३७९३२ (२१-०१-२०१६). श्री.राजेंद्र नजरधने (उमरखेड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महागाव (जि.यवतमाळ) येथील पोलीस वसाहत जीर्ण झाल्याने तसेच पोफाळी, दराटी येथे पोलीस वसाहत नसल्याने बिटरगांव व उमरखेड येथे पोलीस संख्या बळानुसार वसाहत नसल्याने अनेक कर्मचारी पोलीस स्टेशनच्या ठिकाणी न राहता बाहेर गावावरून जाणे येणे करत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नवीन पोलीस कर्मचारी वसाहत निर्माण करण्यासंदर्भात कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१३-०५-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) पोलीस अधीक्षक, यवतमाळ आस्थापनेवरील पोलीस स्टेशन, महागाव येथे पोलीस अधिकारी/कर्मचारी यांचेकरिता निवास्थान बांधणेसाठी जमिन संपादन करण्याबाबत कार्यवाही सुरु असून जमिन उपलब्ध होताच निवासस्थाने बांधण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. पोलीस स्टेशन, दराटी येथे पुरेशी निवासस्थाने उपलब्ध आहेत. पोलीस स्टेशन, उमरखेड व पोलीस स्टेशन बिटरगाव येथे संख्याबळानुसार निवासस्थाने बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे.

जमिन संपादन होताच पोलीस निवासस्थाने बांधण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

कोल्हापूर येथील साने गुरुजी वसाहतीतील क्रीडागंगासाठी आरक्षित जागा जास्त दाखवून केलेला टीडीआर घोटाळा

(४१) ३८४९२ (२१-०१-२०१६). श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर येथील साने गुरुजी वसाहतीतील क्रीडागंगासाठी आरक्षित असलेली दोन एकर जागा खोटी माहिती देऊन ती पाच एकर असल्याचे भासवून जादा टीडीआर लाटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वटमुखत्यार धैर्यशील पांडुरंग यादव रा.एमएलजी हायस्कूल जवळ, कोल्हापूर यांच्यावर राजारामपूरी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त टीडीआर घोटाळ्यासंदर्भात शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, तदनुसार यास जबाबदार असणाऱ्या दोषी व्यक्तींवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०४-२०१६) : (१) कोल्हापूर महानगर पालीकेस शपथेवर विकासाबाबत अंडरटेकींग मध्ये चुकीची माहिती व खोटी कागदपत्रे सादर केलेबाबत धैर्यशील पांडुरंग यादव यांचे विरुद्ध राजारामपूरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३५/२०१५ भा.दं.वि. कलम १७६, ४६५, ४६८, ४७१, ४२०, ३४ प्रमाणे दि. १७/०७/२०१५ रोजी गुन्हा दाखल आहे.

(२) उक्त गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास सुरु आहे. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने २० साक्षीदारांकडे चौकशी/तपास करण्यात आलेला आहे. अद्याप तांत्रिक मुद्द्यावर विधी अधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार तपास सुरु आहे.

कोल्हापूर महानगरपालिका प्रशासना तर्फे संबंधित अधिकारी यांचे खात्यातर्गत चौकशी करण्यात आलेली आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपी नामे धैर्यशील पांडुरंग यादव यांचे विरुद्ध सर्व तांत्रिक बाबी संदर्भात सखोल तपास करून त्यानुसार सबळ व भक्कम पुरावा प्राप्त करून गुन्ह्यांची मुदतीत निर्गत करणेबाबतच्या पोलीस अधिकक्षक, कोल्हापूर यांनी सूचना दिलेल्या आहेत.

(३) विलंब झालेला नाही.

मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या शाखेने माजी महसूल राज्यमंत्री यांच्या स्वीय सहाय्यकासह महसूल अधिकाऱ्यांस लाच स्विकारताना अटक केल्याबाबत

(४२) ३८८१६ (२१-०१-२०१६). अॅड.भीमराव धोंडे (आष्टी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या शाखेने माजी महसूल राज्यमंत्री यांच्या स्वीय सहाय्यकासह महसूल अधिकाऱ्यांस लाच स्विकारताना वर्षभरापूर्वी अटक केली असून

वि.स. १६३ (३०)

अद्यापपर्यंत सदरहू आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले नसल्याची बाब माहे ऑक्टोबर, २०१५ च्या पहिल्या सप्ताहात वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाकडून सदर प्रकरणातील दोषींना शिक्षा मिळण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०४-२०१६) :(१) होय.

(२) व (३) दिनांक २९.१०.२०१६ रोजी तक्रारदार श्री.विरेंद्र घाटोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी लोकसेवक श्री.संजय नामदेव सुरडकर व इतर ३ खाजगी इसम यांचेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम ७, ८, १३(१)(ड), १३(२) सह भा.दं.वि. कलम ३४, १२० (ब) अन्वये गु.र.क्र. ७६/२०१४ दाखल करण्यात आला आहे. श्री.संजय नामदेव सुरडकर यांना सदर प्रकरणी दि.२९.१०.२०१४ रोजी अटक करण्यात आली आहे. प्रस्तुत गुन्ह्यातील आरोपी लोकसेवक व खाजगी इसम यांचेविरुद्ध न्यायालयात दोषारोप दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक पदांच्या सन २०१३-२०१४ मध्ये करण्यात आलेल्या थेट भरतीत जातनिहाय आरक्षण डावलण्यात आल्याबाबत

(४३) ३८८८९ (२१-०१-२०१६). **अॅड.भीमराव धोंडे (आष्टी) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक पदांच्या सन २०१३-१४ मध्ये करण्यात आलेल्या थेट भरतीत जातनिहाय आरक्षण डावलण्यात आल्याबाबतची तक्रार मा. लोकप्रतिनिधी यांनी वारंवार शासनाकडे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू तक्रारीच्या अनुषंगाने शासनाकडून चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय निष्पन्न झाले आहे आणि सदर प्रकरणातील दोषींवर, तसेच आरक्षण डावलल्याने अन्याय झालेल्या उमेदवारांना न्याय मिळवून देण्याबाबत शासनाकडून आजतागायत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०४-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

अनसुर्डा (जि. उस्मानाबाद) गावातील संपूर्ण दलित समाजावर बहिष्कार टाकण्यात आल्याबाबत

(४४) ३८९६३ (२१-०१-२०१६). श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उस्मानाबाद शहरापासून १६ कि.मी. अंतरावर असलेल्या अनसुर्डा गावातील दलितांनी दिनांक २८ एप्रिल, २०१५ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक काढली असता, आंबेडकरांच्या प्रतिमेची गावातील काही समाज कंटकांनी विटंबना केल्यामुळे दिनांक २९ एप्रिल, २०१५ रोजी बॅबळी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पोलीसात तक्रार केल्याचे कारणास्तव संपूर्ण गावाने, या गावातील संपूर्ण दलित समाजावर बहिष्कार टाकून त्यांचे दाणापाणी बंद केले असून बाहेर गावी मजूरीला जाण्यासाठी त्यांना सहा आसनी रिक्षामध्येही प्रवेश देण्यात येत नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार संबंधितांवर तसेच प्रशासकीय अधिका-यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-०४-२०१६) :(१) होय.

(२) नाही.

(३) सदर प्रकरणी दि.२८.०४.२०१५ रोजी अनसुर्डा, ता.व जि.उस्मानाबाद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त काढण्यात आलेली मिरवणूक संपल्यानंतर सहभागी नागरिक घरी जात असताना दोन अल्पवयीन आरोपींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो पायाजवळ फाडून विटंबना करून फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ केल्याबाबतच्या फिर्यादीवरून दि.२९.०४.२०१५ रोजी बॅबळी पोलीस ठाणे येथे गु.र.नं.४/२०१५ प्रमाणे भा.दं.वि. कलम २९५, ३४ व अ.जा.ज.अ. प्रतिबंधक कायदा कलम ३(१) (१०) अन्वये दोन्ही अल्पवयीन आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली होती. तपासाअंती सदर गुन्ह्या घडल्याचे निष्पन्न झाले असून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपत्र पाठविण्यात आले आहे.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने फिर्यादी महिलेस जातीवाचक शब्द वापरून सहा आसनी रिक्षामध्ये प्रवेशास मनाई केल्याबाबतच्या फिर्यादीवरून दि. ०८.०६.२०१६ रोजी पोलीस ठाणे बॅबळी येथे गु.र.नं. भाग- ६०६/१५ क. ३(१)(१०) POA सह ७(१) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंती सदर फिर्याद ही खोट्या स्वरूपाची असल्याचे निष्पन्न झाले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

खंडाळ (ता.मोहोळ, जि.सोलापूर) येथे पोलीसांनी केलेल्या लाठीमारामुळे घाबरून पळून जाताना एका व्यक्तीचा विहीरीत पडून मृत्यू झाल्याबाबत

(४५) ३९१२१ (२१-०१-२०१६). श्री.भारत भालके (पंढरपूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खंडाळ (ता.मोहोळ, जि.सोलापूर) येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी पोलीसांनी केलेल्या लाठीमाराने घाबरून पळून जात असतांना एका व्यक्तीचा विहीरीत पडून मृत्यू झाल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी मृत्यूस जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेत राष्ट्रीय महामार्गावर २ तास मृतदेह ठेवून आंदोलन केले होते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर व्यक्तीच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या पोलीसांवर शासनाने चौकशी करून कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०४-२०१६) :(१) हे खरे नाही.

दि. २८/१०/२०१५ रोजी सांयकाळी २०.३० चे सुमारास ग्रामपंचायत निवडणूक रनधुमाळीत बोलेरो जीपची जोरदार धडक रस्त्याने पायी जाणाऱ्या मयत इसमास लागून ते विहीरीत पडून मयत झाले सदर प्रकरणी प्राप्त फिर्यादीवरून मोहोळ पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ४१९/२०१५ भा.दं.वि. कलम ३०४ (अ) २७९ मो.वा.का.क. १८४, १३४ ब/१७७ प्रमाणे दि. ४/११/२०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(२) हे खरे नाही.

(३) सदर घटनेची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगळवेढा यांनी केली असून सदर घटनेत कोणीही पोलीस अधिकारी/कर्मचारी दोषी आढळून आले नाहीत.

दाखल गुन्ह्यातील आरोपी चालक यास दि. १३/११/२०१५ रोजी अटक करून नियमानुसार जामीनावर मुक्त करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

(४) विलंब झालेला नाही.

वकरांगी सॉफ्टवेअर प्रा.लि.क. मुंबई यांनी आधार कार्डचे काम करणा-या

वाशिम जिल्ह्यातील कामगारांची मजुरी न दिल्याबाबत

(४६) ३९३३० (२१-०१-२०१६). श्री.प्रशांत बंब (गंगापूर), श्री.राजेंद्र पाटणी (कारंजा) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वकरांगी सॉफ्टवेअर प्रा.लि.कं. मुंबई यांनी वाशिम जिल्ह्यात आधार कार्डाचे दिनांक २ जानेवारी, २०१४ पासून दिनांक २२ एप्रिल, २०१४ पर्यन्त काम करणा-या प्रशिक्षित डाटा कॉम्प्युटर ऑपरेटर यांना ठरल्याप्रमाणे दर महिन्याचे १० तारखेच्या आत बँकेत जमा करण्याचे ठरविले होते त्या प्रमाणे मजुरांचे मर्यादित दिवसाचे मजुरी दिल्याने इतर राहिलेली मजुरी न मिळाल्याने किशोर देशमुख यांनी दिनांक १८ जून, २०१४ ला मंजूरी मिळणेबाबतची मागणी मा.प्रधान सचिव, माहिती व तंत्रज्ञान विभाग यांना केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व कंपनी विरुद्ध कामगार कायद्यांतर्गत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१२-०४-२०१६) :(१)होय. श्री.किशोर देशमुख याचे सदर पत्र मा.विधानसभा सदस्य यांनी मुख्य सचिव यांना पाठविलेल्या जानेवारी, २०१६ च्या पत्रासोबत देखिल प्राप्त झाले आहे.

(२) या प्रकरणाची चौकशी केली असता अशी माहिती प्राप्त झाली आहे की, वकरांगी सॉफ्टवेअर प्रा.लि.कं. मुंबई या संस्थेला युनियन बँक या नॉनस्टेट रजिस्ट्रार कडून काम सोपविण्यात आले होते व बँकेला यु.आय.डि.ए.आय. या केंद्रीय संस्थेने सदर काम सोपविले होते.

राज्य शासनाचा Non-state Registrar मार्फत नोंदणीत थेट संबंध येत नाही. या कामासाठी यु.आय.डि.ए.आयने बँकेला व बँकेने वकरांगी या संस्थेच्या प्रदानाच्या आदेशानुसार नोव्हेंबर, २०१५ पर्यंतची सर्व प्रदाने केली असल्याचे व श्री.किशोर देशमुख यांची नेमणूक न केल्याचे शासनाला लेखी कळविले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**कळवण (जि.नाशिक) येथील नगरपंचायतीस कायमस्वरूपी
मुख्याधिकार्याची नियुक्ती करण्याबाबत**

(४७) ४३६९५ (१७-०५-२०१६). श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.नरहरी झिरवाळ (दिंडोरी), श्री.हसन मुश्रीफ (कागल) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कळवण (जि.नाशिक) ग्रामपालिकेचे नगरपंचायतमध्ये रुपांतर होवून मुख्याधिकार्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही,

(२) असल्यास, त्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, कळवण नगरपंचायतीस कायमस्वरूपी मुख्याधिका-यांची नियुक्ती करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१४-०६-२०१६) :(१), (२), (३) व (४) नवनिर्मित नगर परिषद/नगर पंचायतीचे मुख्यधिकारी व इतर पदांबाबत, पदनिर्मितीबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. सदर प्रस्तावास अंतिम मान्यता मिळाल्यानंतर त्यानुसार संबंधीत नगर परिषदांमध्ये मुख्यधिकार्यांची नेमणूक करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

अकोला महानगरपालिकेचा हद्दवाढ प्रस्तावाबाबत

(४८) ४७२७९ (०५-०५-२०१६). श्री.रणधीर सावरकर (अकोला पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अकोला महानगरपालिकेचा हद्दवाढ प्रस्ताव आयुक्त महानगरपालिका अकोला यांनी मंजूरीसाठी शासनाकडे सादर केला आहे, हे खरे आहे काय,
- (२) सदर हद्दवाढ प्रस्ताव शासन मंजूरीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षेत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, हद्दवाढ प्रस्तावास मंजूरी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१३-०६-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.,

(२), (३) व (४) अकोला महानगरपालिकेकडून प्राप्त प्रस्तावाच्या आधारे, दिनांक १७ मार्च, २०१६ च्या राजपत्रात प्राथमिक अधिसूचनेन्वये हरकती व सूचना मागणविण्यात आलेल्या आहेत.

याअनुषंगाने विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती यांच्या स्तरावर कार्यवाही सुरु असून, त्यांचेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रस्तुत प्रकरणी पुढील कार्यवाही शासन स्तरावरून प्रस्तावित करण्यात येणार आहे.

राज्यातील नागरी स्वराज्य संस्थांना स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीसाठी वैयक्तिक घरगुती शौचालय बांधकामासाठी निधी वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आल्याबाबत

(४९) ४८८७४ (२८-०४-२०१६). अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीसाठी सन २०१५ मध्ये रुपये १२८४६६९ एवढा निधी राज्यातील नागरी स्वराज्य संस्थांना वैयक्तिक घरगुती शौचालय बांधकामासाठी वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शहरातील नागरीकांना घरगुती शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे या उद्देशाने स्वच्छ भारत अभियान सुरु करण्यात आले तरी या संदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१३-०६-२०१६) :(१) होय हे खरे आहे. स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत वैयक्तिक घरगुती शौचालय बांधकामासाठी दिनांक १९ जानेवारी, २०१६ च्या शासन निर्णयान्वये केंद्र शासनाच्या हिश्याचे रुपये ४४.६० कोटी व राज्य शासनाच्या हिश्याचे रुपये

८३.८६६९ कोटी असे एकूण रूपये १२८.४६६९ कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे.

(२) स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासन स्तरावरून पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.

- अंमलबजावणीसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना निर्गमित
- विभागीय कार्यशाळांचे आयोजन
- केंद्र व राज्य हिश्याच्या निधीचे स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरण अंमलबजावणीचा वेळोवेळी आढावा
- त्या अनुषंगाने राज्यातील ५१ नगरपरिषदा व १ महानगरपालिका जानेवारी, २०१६ अखेर हागणदारी मुक्त झाली असून आणखी ५० नागरी स्थानिक स्वराज्य संस्था १५ जून, २०१६ पर्यंत हागणदारी मुक्त होत आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

चंद्रपूर बल्लारपूर मार्गावरील अष्टभुजा प्रभागास लागून असलेल्या कंपोस्ट डेपोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कचरा टाकला जात असल्याबाबत

(५०) ५१७५० (१७-०५-२०१६). श्री.सुरेश धानोरकर (वरोरा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंद्रपूर बल्लारपूर मार्गावरील अष्टभुजा प्रभागास लागून असलेल्या कंपोस्ट डेपोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कचरा टाकला जात असून, कच-यात मेलेली जनावरे आणि अन्य ओला कचरा टाकत असल्याने आसपासच्या १५ हजार लोकांना श्वसनाचे आजार झाल्याचे माहे जानेवारी, २०१६ च्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, येथील कचऱ्यांची समस्या दूर करण्याकरिता तसेच येथील नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्याकरिता शासनाने कोणती उपाययोजना केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१३-०६-२०१६) : (१) बल्लारपूर बायपास रोड, अष्टभुजा प्रभाग, मौजा चांदा रैय्यतवारी, सर्व्हे क्र.५०३/१ या शासनाकडून घनकचरा व्यवस्थापनाकरिता व प्रक्रियेकरिता प्राप्त २० एकर जागेवर महापालिका हद्दीतून गोळा केलेला कचरा टाकला जातो हे खरे आहे.

अशा कचऱ्यासोबत मृत जनावर कचऱ्यासोबत आल्यास, या ग्राऊंडमधील खुल्या भागात जमीनीत खड्डा खोदून त्यात असे प्रेत पुरण्यात येते.

सदरच्या जागेस संरक्षण भिंत असून, या डंपींग ग्राऊंडच्या तीन दिशेस जंगलाचा भाग व एका बाजूस पुष्कळ दूरवर अंदाजे ११०० ते १२०० लोकांची वस्ती आहे. सर्व्हेअंती सदर वस्तीतील श्वसनाने आजारी असलेले रुग्ण आढळून आलेले नाहीत.

वि.स. १६३ (३६)

(२) व (३) प्रस्तुत जागेवरील येणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरीता यापूर्वी एका कंपनीस कार्यादेश देण्यात आले होते. परंतु कंपनीने सदरचे काम सुरु न केल्याने, याबबतचे निविदा आदेश व करारनामा रद्द करण्यात आला आहे. नवीन निविदा मागविण्याची कार्यवाही महापालिका स्तरावर सुरु आहे.

सद्यःस्थितीत दररोज गोळा होणाऱ्या कचऱ्यावर दररोज किटकनाशक फवारणी तसेच लिन्डेन किटकनाशक पावडरची फवारणी केली जाते.

असे आयुक्त, चंद्रपूर महानगरपालिका यांनी कळविले आहे.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.